

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १२

सभावृत्तांत

दिनांक - ३१/०१/२०१५

वेळ - दुपारी १२.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची विशेष सभा शनिवार दिनांक ३१/०१/२०१५ रोजी दुपारी १२.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा. सदस्य उपस्थित होते.

- १) मा. पालांडे सुजाता सुनिल - सभापती
- २) मा. वाबळे संजय मल्हारराव
- ३) मा. सौ.ठाकरे मंदाकिनी अर्जुन
- ४) मा. बो-हाडे अरुण तुकाराम
- ५) मा. सौ.बनसोडे शकुंतला काशिनाथ
- ६) मा. विमलताई सुरेश जगताप

याशिवाय मा.कुलकर्णी - सहा. आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

ठराव क्रमांक : ७६

विषय क्रमांक : १

दिनांक : ३१/०१/२०१५

विभाग : आकाशचिन्ह व परवाना

सुचक : मा.मंदाकिनी ठाकरे

अनुमोदक : मा.अरुण बो-हाडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.आप/७/कावि/११/२०१५, दि.१६/०१/२०१५

मा.महापालिका आयुक्त यांची शिफारस विचारात घेऊन -

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात फलक उभारून जाहिराती केल्या जातात. त्यावर महानगरपालिकेमार्फत जाहिरात कर, परवाना फी व जाहिरात फलक म.न.पा. जागेत असल्यास जागाभाडे आकारणी करणेत येऊन परवाना दिला जातो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३८६ नुसार आकारण्यात येणारे परवाना फीचे दर सन २०१५ - १६ करिता निश्चित करणेकामी व महानगरपालिकेच्या उत्पन्नातील समतोल राखणेचे हेतूने जाहिरातीचे दरात प्रस्तावात नमुद परिशिष्ट "अ" प्रमाणे सर्व साधारण क्षेत्रासाठी परवाना फी चे दर प्रस्तावित केले आहेत. त्यामध्ये प्रस्तावात नमुद परिशिष्ट "अ" मधील अ.क्र.१ वरील जाहिरात फलक / आकाशचिन्ह (होर्डिंग्ज) / जमीनीवरील, इमारतीवरील, टेरेसवरील

इ. सर्व ठिकाणचे जाहिरात फलकास सन २०१५-१६ करिता सुचविणेत आलेला दर प्रति चौरस फुट प्रतिमहा र.रु.१०/- ऐवजी प्रति चौरस फुट प्रतिमहा र.रु.१५/- अशा दुरुस्तीसह मान्यता देणेस तसेच विशिष्ट चौकांची यादी प्रस्तावात नमुद परिशिष्ट "ब" मध्ये नमुद केलेप्रमाणे परवाना फी चे दर प्रस्तावित करण्यास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( पालांडे सुजाता सुनिल )

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ ७३ /२०१५

दिनांक : ३१/०१/२०१५



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.